



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-अ-नाशिक विभाग

वर्ष - ८, अंक - ४ ]

गुरुवार, जानेवारी २४, २०१९ / माघ ४, शके १९४०

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

**वाचले.**— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

**आदेश**

क्रमांक पालिका-३/कावि-२३/२०१९.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, यावलचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करित आहे.

**अनुसूची**

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

कोलते राकेश मुरलीधर

..

यावल

**किशोर राजे निंबाळकर,**

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, १८ जानेवारी २०१९.

(१)

वि (एच) ६०५